

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या महामंडळाच्या योजना न राबविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इमाव,साशैमाप्र,विजाभज व विमाप्र कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक : वनाम-२०१९/प्र.क्र. ४५/महामंडळे

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १३ सप्टेंबर, २०१९

प्रस्तावना :-

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत, राज्य शासनाकडून भागभांडवलापोटी प्राप्त निधीतून तसेच राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून प्रतिवर्षी मंजूर वार्षिक पत पुरवठा आराखडयानुसार घेतलेल्या कर्जरक्कमेतून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत कर्ज वाटपाची कार्यवाही करण्यात येते. तथापि, राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या कर्जाच्या अटी खूप जाचक आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून घेतलेल्या कर्जास शासनाची हमी असूनसुध्दा लोन अॅग्रीमेंटमधील लवादाच्या तरतुदीचा आधार घेत राष्ट्रीय महामंडळाने राज्य महामंडळांनी घेतलेल्या कर्जाची प्रकरणे लवादासमोर एकतर्फी आणून वरील दोन्ही महामंडळांना अडचणीत आणले आहे. तसेच, लवादाच्या निर्णयानुसार राज्य महामंडळांकडून कर्जाची परतफेड करण्याची कार्यवाही सुरु असतानाही कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी मा.उच्च न्यायालयात शासनाच्या/महामंडळाच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. तसेच महामंडळाच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. राज्य महामंडळाने लोन अॅग्रीमेंटमधील दंड व्याज, कर्ज रक्कम वापरण्याचा कालावधी, ठोक हमी व लवादाच्या नियुक्तीबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत राष्ट्रीय महामंडळास विनंती करुनही लोन अॅग्रीमेंटमध्ये काही बदल अथवा अटी शिथिल करण्यात येणार नसल्याचे तसेच यापुर्वीच्या लोन अॅग्रीमेंटमधील अटी व शर्ती स्विकारण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांनी कळविले आहे.

तसेच, राज्य शासनाने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यासाठी

सदर महामंडळांना अनुक्रमे रुपये ३००.०० कोटी व रुपये २५०.०० कोटी सहायक अनुदान मंजूर केले आहे.

सदर बाबी विचारात घेऊन, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकरीता राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली या महामंडळाकडून कर्ज न घेण्याची तसेच सदर महामंडळाच्या योजना न राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :

राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांना विविध योजना राबविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या अटी खूप जाचक असल्याने तसेच लोन अॅग्रीमेंटमधील दंड व्याज, कर्ज रक्कम वापरण्याचा कालावधी, ठोक हमी व लवादाच्या नियुक्तीबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांना करण्यात आलेली विनंती सदर महामंडळाने अमान्य केल्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकरीता राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या महामंडळाकडून कर्ज न घेण्याबाबत तसेच सदर महामंडळाच्या योजना न राबविण्याचा निर्णय शासन घेत आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांनी त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या लोन अॅग्रीमेंटमधील दंड व्याज, कर्ज रक्कम वापरण्याचा कालावधी, ठोक हमी व लवादाच्या नियुक्तीबाबतच्या जाचक अटी शिथिल केल्यास सदर महामंडळाकडून कर्ज घेण्याबाबत शासन पुनर्विचार करेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०९१३१७५१२९००२२ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र गुरव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा.मंत्री/मा.राज्यमंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई
५. मा.विधान परिषद/विधानसभा सदस्य, विधानभवन, मुंबई
६. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
७. मा. प्रधान सचिव, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
८. मा. प्रधान सचिव (नियोजन/वित्त), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई (प्रसिध्दीसाठी)
१०. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
११. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेय/लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१३. सर्व सह सचिव/उप सचिव/कक्ष अधिकारी , विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई
१५. व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१७. निवडनस्ती